

ANUH PHARMA LTD.

Registered Office: 3-A, Shivsagar Estate, North Wing, Dr. Annie Besant Road, Worli, MUMBAI - 400 018. INDIA.

Tel.: +91-22-6622 7575 • Fax: +91-22-6622 7600 / 7500

E-Mail: anuh@sk1932.com • CIN: L24230MH1960PLC011586

12th July, 2022

To, The Manager (Listing) BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Ref: Scrip Code No. 506260

Sub: Newspaper Publication - Notice of 62nd Annual General Meeting of the Company through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), Book Closure & E-voting Information

Please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the Notice of 62nd Annual General Meeting of the Company through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), Book Closure and E-voting Information published in the Financial Express and Mumbai Lakshadeep on Tuesday, July 12, 2022 in compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly acknowledge the receipt and take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Anuh Pharma Limited

Bharat Gangani

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



Factory: E-17/3, E-17/4 & E-18, M.I.D.C., Tarapur, BOISAR, Dist. Paighar - 401 506, INDIA. Tel.: +91-7410055574 / 75

सॅनी इंडिया कडून संघवी मूव्हर्सला देशातील सर्वांत मोठ्या चार क्रॉलर क्रेन सुपूर्द



मुंबई, दि.११ : 'सॅनी इंडिया'ने ८०० टन क्षमतेच्या देशातील सर्वांत मोठ्या चार क्रॉलर क्रेन (सॅनी एससीसी ८०००ए) नुकत्याच संघवी मूव्हर्स लिमिटेडला वितरित केल्या. पुण्यात झालेल्या एका औपचारिक कार्यक्रमात संघवी मुव्हर्स लिमिटेडला या क्रेन सुपूर्व करण्यात आल्या. या कार्यक्रमाला संघवी मूव्हर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी संघवी, सह व्यवस्थापकीय संचालक शाम काजळे, संघवी समूहाच्या प्रवर्तक मीना संघवी आणि संघवी मूव्हर्स लिमिटेडच्या अ-कार्यकारी महिला संचालक मैथिली संघवी यांच्यासह सॅनी इंडिया'चे कार्यकारी संचालक डॉसन झू, कार्यकारी संचालक, मुख्य संचालन अधिकारी धीरज पांडा, कंपनी च्या भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे हेवी इकिपमेंट व्यवसाय इंडियाच्या दक्षिण आशिया विभागाचे

सोलापूरात ओलावा

कमी झाल्यावरच

शेतकऱ्यांना पेरणी

करण्याचे आवाहन

वाढू लागला आहे. दोन दिवसांत धरणात

जवळपास सव्वा टीएमसी पाणी आले आहे.

८ जुलैला उणे १२.७७ टक्के पाणीसाठा होता,

आता धरण उणे १०.५२ टक्क्यांवर आले आहे

पावसामुळे जमिनीत ओलावा वाढला असून

पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने

क्षेत्र वाढण्यास आणि शेतकऱ्यांची आर्थिक

वाटा राहिला आहे. जून महिन्यात पावसाने

१२.७७ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. पण,

८ जुलैला दुपारी दोन वाजता सुरू झालेला

पाऊस ९ जुलैच्या रात्री उशिरापर्यंत सुरुच

होता. धरणात दौंडवरून २० हजार क्यूसेक

वेगाने पाणी धरणात येत होते. १२ तासांत

धरणात पाणी येत आहे. समाधानकारक

पावसामुळे जिल्ह्यातील खरीपाची पेरणीही

वेगात सुरू आहे. आतापर्यंत तीन लाख ७२

हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन,

भुईमूग, उडीद, बाजरी, मका, तूर या खरीप

हजार हेक्टरपैकी (उसासह) एक लाख ६३ हजार

पिकांचा समावेश आहे. आता दोन दिवसांपासून

पाऊस असल्याने वाफसा आल्यानंतर उर्वरित

क्षेत्रावरील पेरणी होईल, असा विश्वास कृषी

पुणे विद्यापीठात शुल्कवाढी विरोधात घंटानाद आंदोलन

पुणे, दि.११ : सावित्रीबाई फुले पुणे

विद्यापीठात शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांचे

बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू झाले आहे.

सोमवार (ता.११) पासून विविध विद्यार्थी

संघटनांनी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत

मुख्य इमारत आवारातील संविधान स्तंभाजवळ

बेमुदत आंदोलन पुकारले आहे. कुलसचिव डॉ.

प्रफुल्ल पवार यांनी सोमवारी सकाळी आंदोलक

विद्यार्थ्यांना भेट दिली. सर्व मागण्यांचा

गांभीर्याने विचार करून झालेली भरमसाठ

शुल्कवाढ जोपर्यंत पूर्ववत होत नाही. तोपर्यंत

आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे, असे मत

आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.जोपर्यंत

प्रशासन आमच्या मागण्यांची दखल घेत तोपर्यंत

आम्ही भरपावसात २४ तास आंदोलन करणार

आहोत. विद्यापीठ प्रशासनाने केलेली शूल्कवाढ

ही फार चुकीची पद्धतीची आहे. कोणत्याही

प्रकारचे विद्यार्थीहित या शुल्कवाढीमध्ये नसून

गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

होत आहे.

विभागाने व्यक्त केला आहे.

0.८४ टीएमसी पाणी धरणात जमा झाले आहे.

धरण परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने

दडी मारल्याने धरणातील पाणीसाठा मायनस

स्थिती सुधारण्यात उजनी धरणाचाच सर्वाधिक

ओल कमी झाल्यावरच शेतकऱ्यांनी बियाणांची

जिल्ह्यातील रब्बी पिकांची विशेषत: उसाचे

सोलापूर , दि.११ : उणे १३ टक्क्यांकडे

वाटचाल करणाऱ्या धरणातील पाणीसाठा आता

उपाध्यक्ष संजय सक्सेना आणि दोन्ही कंपनीचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित

सॅनी ही भारतातील सर्वात मोठी क्रेन उत्पादक कंपनी आहे आणि संघवी मूव्हर्स लिमिटेड ही भारतातील सर्वांत मोठी हॉस्टिंग सोल्युशन्स पुरवणारी कंपनी आहे. या क्षेत्रात ती जगात सहाव्या क्रमांकावर आहे. या नव्या क्रेन्समुळे संघवी मूव्हर्स लिमिटेडकडे जवळपास ६० क्रॉलर क्रेन, ट्रक क्रेन आणि ऑल टेरेन क्रेन आहेत. विविध क्षेत्रांमधील पायाभूत प्रकल्पांसाठी भाडे तत्वावर त्या उपलब्ध करून कंपनी आपला व्यवसाय आणखी विस्तारू शकेल. कंपनीच्या वाटचालीतील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

या वेळी बोलताना, युनिटचे प्रमुख आणि कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक दीपक गर्ग

PUBLIC NOTICE

eriod of 15 (fifteen) days from the publicatio

of this notice with copies of such document

and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and

nterest of the deceased member in the capital

property of the society. If no claims/objection

are received within the period prescribed above the society shall be free to deal with the share

and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Dated on this 12th day of July 2022 at Mumb

म्हणाले, हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याने भारतातील पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील मूव्हर्स आणि इतर कंपन्यांसोबत म ोठे आणि महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा आत्मविश्वास वाढला आहे. एक विश्वासू भागीदार म्हणून, आम्ही खाणकाम आणि पवन ऊर्जा प्रकल्पासाठी उत्कृष्ट सुरक्षा, विश्वासार्हता आणि टिकाऊपणा प्रदान करणारी उच्च कामगिरी करणारी उपकरणे वितरीत करत राह्. संघवी म ूव्हर्स लिमिटेड सारख्या कंपन्यांसोबत सहकार्य करण्याची आणि मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना पाठिंबा देण्याची आमची नेहमीच इच्छा असते. दीपक गर्ग यांनी संघवी मूव्हर्स आणि सॅनी इंडियाच्या स्थापनेपासूनची यशस्वी वाटचालही थोडक्यात मांडली. एससीसी८०००ए ही ८०० टन वजन उचलण्याची क्षमता असलेली क्रॉलर क्रेन आहे, जी पवन ऊर्जा, सिमेंट, पेट्रोकेमिकल्स, पायाभूत आणि जड वाहतूक आदी विविध उद्योगांमधील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आवश्यक आहे. ही क्रॉलर क्रेन सर्व प्रकारचेया ऑपरेटिंग वातावरणात उत्तम काम करते. सुरक्षितता, स्थिरता आणि लवचिकता अशी वैशिष्ट्ये असणारी ही क्रेन उत्कृष्ट विश्वासार्हता आणि सर्वो च्च कार्यक्षमता दर्शविते. या क्रॉलर

म जनतेस या जाहीर नोटीसद्वारे सुचित करण्यात ये

खालील वर्णनाच्या सदनिकेची मिळकत **श्रीमती पुष्पलताराव पिंडी** व **श्री. चंद्रमोहनराव पिंडी** यांचे -संयुक्त मालकीची होती व श्री. चंद्रमोहनराव पिंर्ड हे दिनांक १६/०६/२०१५ रोजी मयत झाले असुन त्यांचे पश्चात १) श्रीमती. पुष्पलताराव पिंडी (पत्नी २) श्री. रविराव चंद्रमोहनराव पिंडी (मुलगा) इ) कु. राधिकाराव पिंडी (मयत मुलगी) हे एकमे कायदेशीर वारस आहेत.

वर उल्लेखीत सदरह वारसांनी निम्न उल्लेखीत सटनिक कायम विक्री करण्याचे ठरविले आहे, तरी सदर सदनिकेच मेळकत विकत देणे अथवा गहाण ठेवणे संदर्भात कोणत्या व्यक्ती, संस्था, बँक इत्यादी यांना गहाण, दान, बक्षीर किंवा लीन किंवा इतर कोणताही बोजा किंवा इतर वार हक्क, अधिकार असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापार १४ दिवसांचे आत खाली दिलेल्या पत्त्यावर योग्य त गराव्यानिशी संपर्क साधावा व लेखी हरकत नोंदवार्व ु मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास आमचे अशिव . रकत नाही असे ग्राहय धरून निम्न उल्लेखी मेळकतीबाबत खरेदी विकी व्यवहार पर्ण करतील तसे संभाव्य खरेदीदार कर्ज काढून बँक अथवा वित्ती[.] iस्थेच्या बोजा चढवतील याची नोंद घ्यावी.

मिळकतीचे परिशिष्ट ौजे तिसगाव तालुका कल्याण, जि. ढाणे, कल्य डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सर्व्हे क्रमांव ५३/४, ५४/२, यावरील साई लिला गॅलेक्सी मधील सटनिव क्र. २०४ दुसरा मजला, ए-विग, क्षेत्र ६२३.३४ चौ. फु कार्पेट, एफं. बी. क्षेत्र ५० चौ. फुट ओपन टेरेस ६०

वकील हायको ऑफीस - बी/२०१, दुसरा मजला, सावंत प्लाझ दत्त चौक, बदलापूर (प) ४२१५०३

चौ.फुट रहिवासी सदनिकेची मिळकता

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that Late Mr. Mangaldas M. Ved & late Mrs. Manjula M. Ved, member of The Happy Home Dwarkesh Co-operative Housing Society Ltd. and co-owner of Flat No. 24, 2nd Floor, 'C' Wing, in the 'Radhika' Behind M.K.N. Bhatia High School, Off. Bhatt Lane, Poisar, Kandivali (East), Mumbai-400 067, died intestate on 03/02/2022 and 25/04/2010 respectively. Mrs. Diptee Kamlesh Dhagai, Mrs. Manisha kirit Halai & Mr. Mehul Mangaldas Ved are claiming transfer of undivided shares and interest in the transfer of undivided shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased members being daughters & Son and legal heirs of the deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the undivided shares and interests in the capital / property of the society belonging to the deceased members. The laimants/ objectors may inform to undersigne vithin period of 15 days from the publication o this notice failing which the society w transfer the undivided shares and interest in t capital / property of the society belonging to the deceased members in the name of Mrs. Dipte Kamlesh Dhagai, Mrs. Manisha Kirit Halai & Mr. Mehul Mangaldas Ved and thereafter any claim or objection will not be considered.

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7 Shantinagar, Mira Road, Dist. Thank

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given by Mr. Shahid Abdulla Shaikh, (Purchaser) that he intends to purchase Flat No. 513, 5th Floor, Rehab Building no. 2, Irani Wadi Chincholi Gate Road, Opp. Fly-over, Goregaon (East) Mumbai- 400 063, hereinafter referred to as "the Said Flat from its owner Mr. Gausuddin Moinuddin Maniyar. (Seller) Hence the purchaser invites claims and objection if any, from the heir or heirs of the Seller or other claimants / objector or objectors or having interest in of the said Flat within a period of 10 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims / objections. If no claims / objections are received within the period prescribed above, then the purchaser shall be free to purchase the said flat as per terms and conditions mutually decided between both the parties. If no claims or objections received in the prescribed period then it may be considered as there is no valid or legal claimant objector or he/she has waived off / released his/her right in favour of the seller and that he/she is no nterested in the property of the Seller. The claims objections received after the stipulated period would not be taken into account and would not be considered as it would be null and void and rejected.

Shahid Abdulla Shaikh C-44, Irani Wadi, Malad (E), Mumbai-97 (Mobile No. - 8652229765)

जाहीर सूचना

थे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्री** दिवाकर वासुदेव सावंत हे फ्लंट क्र.४०८, ४था मजला. कोकण सम्राट एसआरए कोहौसोलि इमारत क्र.३, कोकण नगर, जोगेश्वरी (पूर्व) मुंबई-४०००६० या जागेचे मालक आहेत, -गझ्या अशिलांनी अ.क्र.बीडीआर१८१२६०७ २०२० अंतर्गत नोंदणीकत दिनांक ३१.१२.२०२० रोजीचे नोंदणीकत करारनामानसार मळ प्राप्तकर <mark>श्री. रविकांत आप्पा बागवे</mark> यांची पत्नी <mark>श्रीमती</mark> **वृषाली रविकांत बागवे** यांच्याकडून खरेदी केर्ल होती आणि माझे अशिलाकडून **मे. हौसिं**ग डेव्हलपमेंट ॲण्ड दम्पव्हमेन्ट कॉर्पोरेशन आणि श्री. रविकांत आप्पा बागवे यांच्या दरम्या झालेला दिनांक १०.०८.१९९९ रोजीचा पूर्वीचा मुळ करारनामा आणि सदर फ्लॅटचे दिनांक २३ १२ २००१ गोजीचे ताबापत्र हरविले आहे जर कोणास व्यक्तीस दिनांक १०.०८.१९९९ रोजीच मल करारनामा आणि मटर खोलीचे ताबापः सापडल्यास किंवा याबाबत काही दावा असल्यास ऱ्यांनी योग्य पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचन ाकाशनापासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्ता वकील श्री. एन.आर. पांड्ये, भांडारकर भवन कोर्ट लेन. बोरिवली (प.), मुंबई-४०००९ येथे कळवावे, अन्यथा कोणासही दावा नाही असे समजले जाईल आणि असा दावा असल्यास त्या केले आहे असे समजले जाईल. सही / - वकील श्री. एन.आर. पांड्ये

मोबा.क्र.:९८६९०४९४८६

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **कुमारी मुनिर** शाहबुद्दीन पुनावाला या फ्लॅट क्र.२०५, २र मजला, इमारत क.१. बी विंग, रिद्धी म्हणन ज्ञात इमारत, रिद्धी सिद्धी वृद्धी को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., कल्याण कॉम्प्लेक्स यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१, क्षेत्रफळ ८२५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, नोंदणी जिल्हा मुंबई तसेच निष्पादित करारनाम व दस्तावेजांच्या लाभांसह मालमत्तेचे एकमेव मालव त्र ताबेदार आहेत. **दरयानानी (इंडो सैगॉन**) कस्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि किरण क्रिशाव कपुर यांच्या दरम्यान सदर फ्लॅटबाब नोंदणी क्र^{े.}पीबीबीजे-६९५/८८ नुसा उपनिबंधकांकडे नोंदणीकत दिनांक १९ एप्रिल १९८८ रोजीचे मळ विक्री करारनामा हरवले /गहाळ झाले आहे आणि शोध घेऊनही सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सद

रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ येथ फ्लॅटबाबत कोणताही दावा. आक्षेप किंवा अधिकार हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचन प्रकाशनापासून **७ दिवसांत** आवश्यक कागदोपर्त्र पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे . दिनंतर दय्यम प्रती मिळण्यासाठी अर्ज करण्यार्च प्रक्रिया माझे अशील पूर्ण करतील आणि अश दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर सूचना समाप्तीनंतर उपरोक्त फ्लॅट विक्री, आवश्यकता असल्यास, प्रक्रिया पर्ण करतील

आज दिनांकीत १२ जुलै, २०२१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. S. G. Patil was holding Flat No.13, Shree Sanman CHS Ltd., Juhu Versova Link Road, Andheri(W), Mumbail 400 053, died intestate on 24/07/2020 and Mrs. Suman Vijay Ambati has claimed the share of the deceased and applied to the society.

We hereby invite claims or objections from the

heir or heirs or other claimant or claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such document and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manne as is provided under the bye laws of the

Dated on this 12th day of July 2022 at Mumba LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR. SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD. KANDIVLI(E), MUMBAI 400 101 PHONE: 28460031

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that, original stamp duty & registration receipt of Agreement dated 25th September 1998 executed Lokhandwala Construction Industries Ltd., and M/s. Sheikh Bhullan & Sons, in respect of Flat No. 204/1D, Neighbourhood CHS Ltd., Lokhandwala ownship, Akurli Road, Kandivali(E), Mumba 400 101, is lost/misplaced and the same is no n the possession of the present owners Mrs riyadarshini Sarode & Mr. Dinesh Chandra Any other person/s having any claim whatsoeve in, to or on the above said document/property hould make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice, failing which any uch claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been vaived without any reference to such claim Dated on this 12th day of July 2022 at Mumba

> LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2. GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 101 Tel: 02228460032

PUBLIC NOTICE

otice is hereby given that, Mr. Saifuddir Jafferbhai Harnesswala owner jointly with Mrs. Banu S. Harnesswala & Mr. Moiz S. Harnesswala of Flat No. D/701, Riviera CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali(E), Mumbai 400 101 died or 05.05.2021 and his son Mr. Moiz Saifuddin Harnesswala is claiming the share of the deceased and applied to the society.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claim objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner apital/property of the society in such manner s is provided under the bye laws of the society ted on this 12th day of July 2022 at Mumba

LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 101 Tel: 02228460032

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की माये अशील श्रीमती निना सी तकर यांनी ब्लॉक/फ्लॅट क्र.५२, २रा मजला, इमारत क्र.३ नीओ शास्त्री नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायत लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, मुलुंड कॉलनी मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८२ ही जागा तसेच अनुक्रमांक ११११ ते १११५ (दोन्हीसह) धारक भागप्रमाणपत्र क्र.२२३ असलेले रु.५०/- प्रत्येकीचे पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स दिनांक)९.०५.१९८५ रोजी श्री. रमेश जी. टेकचंदार्न यांच्याकडन खरेदी केले होते. सदर फ्लॅट सर्व अधिभार, दावा व मागणीपासून मृक्त आहे. उपरोक्त मालमत्तेचे सर्व करारनामा/वाटपपत्र हरवले गहाळ झाले असून अत्यंत शोध घेऊनही सापडलेले

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागासंदर्भा वारसाहक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, अदलाबदल, न्यास, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सर्व मळ दस्तावेजांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय सी-२४/३३, आकुर्ली सृष्टी कोहौसोलि., म्हाडा रोड क्र.३ लोखंडवाला टाऊनशिप, आकर्ली रोड, कांदिवर्ली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे, अन्यथ अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जार्रल आज दिनांकीत १२ जुलै, २०२२

दयाशंकर यादव वकील उच्च न्यायालय

नमुना क्र. युआरसी-२ प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सचन देण्याची जाहिरात कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि

कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत आशुतोष सिंथेटीक्स एलएलपी या संस्थेची नोंदणी करण्यासाठी मंबई येथील निबंधकांक १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे . कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे

निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)

(आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५ १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सचना प्रकाश तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्र कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. आज दिनांकीत १२ जुलै, २०२२ अर्जदारांची नावे

> २) लक्ष्मीकांत केडिया ३) मृदुल केडिय ४) उर्मिला केडिय

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्रीमती कलपा एन. दासानी या दुकान क्र.००२, तळमजला गलचंद प्लाझा को-ऑप.हौ.सो.लि., टाईप ए, गित गर. भाईंदर (पश्चिम). ता. व जि. ठाणे-४०११०१ य ज्ञागेच्या आणि वालचंद प्लाझा को-ऑप.हौ.सो.लि. टाईप ए च्या तळमजल्यावरील सदर दुकान क्र.००२ चे अनुक्रमांक १४६ ते १५० धारक मूळ भागप्रमाणपत्र क.०३० च्या सहमालक होत्या, यांच्याकडून सद गगप्रमाणपत्र हरवले आहे.

नर कोणा व्यक्तीस सदर दुकान क्र.००२, तळमजला गलचंट प्लाया को – ऑप ही मो लिटाईप ए य नागेबाबत विक्री किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव भसल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालीत वाक्षरीकर्तांना त्यांचे कार्यालय ए-१०४, बरखा इमारत . वचंद्र नगर, भाईंदर (प.), जिल्हा ठाणे-४०११०१ ये तदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांत** कळवावे अन्यथा असे दावा त्याग केले आहेत. असे समजले जाईल आणि सोसायटीकडन दय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया पुर्ण केली जाईल याची कृपया नोंद

ठिकाण: भाईंदर (पश्चिम) दिनांक: ११/०७/२०२२

भारत एम. जाह बी.कॉम एल.एल.बी. वकील उच्च न्यायालय

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील (१) जसवंत गोपालदास मेवाडा आणि (२) . श्रीमती जयाबेन जसवंत मेवाडा हे खोली क्र.डी/ ४४, चारकोप(१) सुविधा कोहौसोलि., प्लॉट ब्र २३३, आरएससी ३, सेक्टर २, चारकोप, कांदिवर्ल (प.). मंबई-४०००६७ या जागेचे मालक आहेत. जी त्यांनी श्रीमती मिना शंकर मांडरे यांच्याकडून दिनांक ३०.०४.२००६ रोजीचे करारनामानुसार खरेर्द केली होती आणि सदर श्रीमती मिना शंकर मांडरे यांनी सदर खोली मळ प्राप्तकर्ते श्री. रमाकांत तकारा गोसावी यांच्याकडून दिनांक ३०.१२.२००१ रोजीचे **फ्रारनामानुसार खरेदी केली होती आणि** सदर खोर्ल गझे अशिलाचे नावे हस्तांतर करण्यात आली होर्त आणि माझे अशिलाकडून मूळ प्राप्तकर्ते श्री. रमाकांत काराम गोसावी यांच्या नावे असलेले म्हाडाच -मुळ वाटपपत्र हरवले आहे आणि याबाबत चारकोप गोलीस ठाणे येथे लापता नोंद क्र.१०८४/२०२३ दि.११.०७.२०२२ अंतर्गत वाटपपत्र हरविल्यार्च प्तचना दिली आहे

जर कोणा व्यक्तीस सदर खोलीचे म्हाडाचे उपरोत्त मळ वाटपपत्र सापडल्यास किंवा याबाबत काही ु दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेर्ज गुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता वकील **श्री** एन.आर. पांडे, भांडारकर भवन, कोर्ट लेन **बोरीवली (प.), मुंबई-४०००९२** येथे सदर सूचन प्रकाशन तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसात कळवावे अन्यथा असा कोणताही दावा नाही आणि असल्या दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत, असे समजले जाईल

सही/- वकील श्री. एन.आर. पांडे मो.क्र. : ९८६९०४९४८६ दिनांक:१२.०७.२०२२

जोहोवा व्हिलेज रो हाऊसेस को-ऑप हौसिंग

प्तोसायटी लि. पत्ता: मोठी सुतार आळी, बबन वै

गर्ग, तामतलाव, वसई, ता. वसई, जिल्हा पालघ

४०१ २०१. या संस्थेचे सभासद **श्री दत्तात्र**र

<mark>गजानन पाठारे</mark> यांचे दिनांक २१/०९/२०२१ रोजी

नेधन झाले आहे. **श्री. दत्तात्रय गजानन पाठा**

यांची पत्नी व एकमेव वारस तसेच रो हाऊस क्र. १३

च्या सहमालक श्रीमती सरोज दत्तात्रय पाठारे यांन

पंस्थेच्या रो हाऊसेस मधील मयत सभासदाच्या

यांच्या संयक्त मालकीची व संयक्त नावे असले

रो हाऊस क्र. १२ तसेच संस्थेच्या भाग) भांडवलात

हितसंबंध आपले नांवे हस्तांतरीत/ व

मेळविण्यासाठी संस्थेकडे विहीत नमुन्यात अज

केला आहे. सदरहू मृत सभासदाने नामनिर्देशः

संस्थेतर्फे. या नोटिशीद्रारे रो हाऊस क्र. १२ तसे

संस्थेच्या भाग भांडवलात/ मालमत्तेत असले

मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरि

करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंद

अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडू

ोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १४

दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व

हरकतींच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्य

प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूट

।गण्या किंवा हरकती सादर) झाल्या नाहीत तर

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील

मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य

स्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधींनसार कार्यवाः

करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अश

कोणत्याही हक्कमागण्या/ हरकती आल्या तर

ऱ्याबाबत संस्थेच्या उपविधींनसार कार्यवाह

करण्यात येईल. नोंदी व उपविधींची एक प्र

गागणीदारांस/ हरकतदारांस पाहण्यासाठ

ांस्थेच्या कार्यालयात सचिव यांचेकडे **सायंकार्ळ**

६ ते ०८ पर्यंत, नोटिस दिल्याच्या तारखेपास

नोटिशीची मदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्

ह्याबाबतीत कोणाचीही हरकत असल्यास व

देलेल्या मदतीप्रमाणे संस्थेच्या कार्यालया

संस्थेचे सभासदत

करण्यासाठी

केलेले नाही

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS Late Smt. Saroj Manohar Kataria was lawful owner of Flat No. 103, 1st Floor, Sylvan Apartment, Sylvan CHS. Ltd., Mahim, Mumbai 400016, holding Share Certificate No. 3, disct. nos. 11 to 15 in her name which she was ourchased from Mr. Mohan Assandas Bhatia vide Agreement dated 10.06.2010, registered vide document No. BBE-2/5529/2010. That said **Smt. Saroj Manohar Kataria** died on 08.01.2022 at Mumbai, leaving behind her, my client Mr. Manohar Chhughomal Kataria Husband), one daughter Ms. Sonal Manoha Kataria as her only legal heirs to acquire

nherit the said flat as owners thereof. Any person / party / legal heirs having any adverse claim or interest over the said flat of part thereof is asked to put the same in writing to me / my client within 7 days from the date of publication hereof otherwise no claim shall be entertained.

lace: Mumbai, RAMSAGAR K. KANOJIA ated : 12.07.2022 (Advocate Line) 2 ed: 12.07.2022 (AdvocateHigh Court) Office: Bar Room, M.M. Court Andheri, 3rd Floor, Andheri (East), Mumbai – 400069 Mobile No. 9867681070

जाहीर नोटीस

मनोजकुमार जी चोरडिया आणि सौ. धनलक्ष्मी एग चोरडिया हे सदनिका क्र. सी -७ , पहिला मजला , वि वेस्टर्न इंडिया कॉ ऑप हौ ली , अनुपम बिल्डिं ,करानी लॅन, घाटकोपर वेस्ट मुंबई -४०००८ श्रीमती भारती पंकजकुमार दोशी ह्यांच्याकडून विकत घेत आहे. सदर सदनिकेच्या डेव्हलपर /बिल्डर) आणि केसरा करसन पटेल मधील मूळ करारनामा हे गहा० झालेले आहे. आमच्या अशिलांनी शोध घेऊनर्ह सदरचे करारनामा सापडत नाही. सौ. भारर्त पंकजकुमार दोशी यांनी सदर सदनिकेतील हक त्यांचे पती श्री. पंकजकमार दोशी यांच्या मत्यनंत वारसाहकाने मिळवले आणि शेअर सर्टिफिकेट क्र 136 विशिष्ट क 176 ते 180 तिच्या नावाव सोसायटी ने हस्तांतरित केलं आहे.

तरी वर नमुद केलेल्या मिळकतीत कोणाचेर्ह कोणतेही कोणत्याही प्रकारचे, कोणत्याही संस्थेचे टस्टचे अथवा विश्वस्थांचे हितसंबंध / हक्र / वारसाहड / देणे / घेणे / दान / भेट / गहाण / बोजा / कर्ज कोणतेही करार इत्यादी झालेले असल्यास तसेच कार्ह आर्थिक व्यवहार, कोर्ट, कचेरी, तंटा, वाद असल्यार त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन **14 दिवसां**च आत खाली नमद केलेल्या पत्त्यावर आपली हरकर असल्यास संबंधीत पुराव्यासहित लेखी कळवावी तसे न केल्यास सदर मिळकतीवर कोणत्याही त्रयस्थांच अथवा व्यक्तिचा कसलाही अधिकार, संबंध नाही अरे गृहीत धरण्यात येईल व वरील नमुद मिळकतीचे पुढील खरेदी / विक्रीचे व्यवहार पुर्ण करण्यात येईल -त्यानंतर आलेल्या कोणत्याही हरकतीचा विचा करण्यात येणार नाही

दिनांक - 12/07/2022 एडव्होकेट अन्नपूर्णा जैन

पत्ता - ६, श्री विमान दर्शन सोसायटी,एम .एन. रोड

जाहीर सूचना

श्री. खुशरू पी. कपाडिया हे लाईफस्केप अम्बर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांचा पत्ता: **डिलाईल रोड, लोअर परळ (प.)** मंबई-४०००१३ या सोसायटीच्या इमारतीमधील ५व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.५०२ बाबत <mark>श्रीमती</mark> शिरीन के. कपाडिया यांच्यासह संयुक्त सदस्य १३.०८.२०१९ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले

सोसायटीला **श्रीमती शिरीन के. कपाडिया** ांच्याकडून त्यांच्या एकमेव नामे वर संदर्भीत फ्लॅट क्र.५०२ मधील शेअर्स हस्तांतरणासाठी अर्ज प्राप्त झाला आहे

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १७ दिवसांत सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व रतमंत्रंशाणी मोमारारी उपविशीतील तस्तरींमधीः दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्टारे निरीक्षणाकरिता मोमायटीचे कार्यालय /मोमायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०० ते दु.३.०० पर्यंत

च्या वतीने व करिता लाईफस्केप अम्बर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

दिनांक: ०८.०७.२०२२ सही/-ठिकाण: मुंबई

स्थळ : वसई

अनुह फार्मा लिमिटेड

को.ऑप. हौ.सो. लि

सही/- सेक्रेटरी दिनांक: १२/०७/२०२२

CIN: L24230MH1960PLC011586

नोंदणीकृत कार्यालय: ३-ए शिवसागर इस्टेट, उत्तर विंग, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८. **दूर.:**+९१-२२-६६२२७५७५; **फॅक्स:**+९१-२२-६६२२७६००, ई-मेल:anuh@sk1932.com, वेबसाईट:www.anuhapharma.com

६२वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, अनुह फार्मा लिमिटेड (कंपनी) ची ६२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम्) शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.४.३०वा. भाप्रवे सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता नियम व अहवाल आवश्यकता अधिनियम, २०१५ आणि सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत परिपत्रक आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत (सेबी) (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार व्हिडीओ कॉन्फरेन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे

वार्षिक अहवालाची उपलब्धता:

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना पाठविले जातील. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.anuhapharma.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

र्ट-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० (सुधारितप्रमाणे) आणि वर नमुद एमसीए व सेबी परिपत्रकानुसार कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) मार्फत सदस्यांना रिमोट ई-वोटिंगची सविधा दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहण्याची माहिती आणि ई वोटिंगची पद्धत एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद आहे. ई-वोटिंग प्रणालीने मत देण्यासाठी लॉगइन परिचयपत्रे सदस्यांना या उद्देशाकरिता देण्यात आलेल्या त्यांच्या ई-मेल यशस्वीपणे नोंदणी झाल्यानंत

ठिकाण: मुंबई

दिनांक: ११ जुलै, २०२२

ई-मेलमार्फत सदस्यांना उपलब्ध होती. लाभांश: सदस्यांनी नोंद घ्यावी की. एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेनसार ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे संचालक मंडळाद्वारे अंतिम लाभांश रु.१.७५/- प्रति समभाग शिफारस केली आहे. अंतिम लाभांश देण्यासाठी व एजीएमनिमित्त कंपनीचे सदस्य नींद पुस्तक व भागहस्तांत

पुस्तक ५ ऑगस्ट, २०२२ रोजी बंद ठेवले जाईल. विद्युत स्वरुपात लाभांश स्विकारण्यासाठी अनिवार्य नोंदणी पद्धतः वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांनी त्यांच्या बँक खात्यात थेट लाभांश रक्का विद्युत स्वरुपात स्विकृतीसाठी बँक खाते तपशील अद्यायावत/नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे

की, त्यांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे नोंद्र करावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे संबंधित डीपीकडे बँक खाते तपशील नोंद/अद्यायावत करून

ई-मेल किंवा बँक खाते तपशील नोंद/अद्यायावत करण्यात काही समस्या असल्यास सदस्यांनी कपय investor@bigshareonline.com वर कळवावे.

अनुह फार्मा लिमिटेडकरित

सही / -

(डीआयएन: ०००८३२४४)

ZENITH FIBRES LTD

Regd. Off: 205, Marol Bhavan, M.V. Road, J.B. Nagar Post. Andheri East, Mumbai 400059. Tel: 022-28599428

In terms of requirement of section 125(6) of the Companies Act 2013 read with for transfe of equity shares of the Company to IEPF (Accounting, Audit, Transfer and Refunds)

established by the Central Government. A list of such shareholders, who have not encashed their dividends for seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF Account, is placed or

The company has sent individual communication to the concerned shareholders or 09th July, 2022 whose shares are liable to be transferred to IEPF Account for taking appropriate action and submitting requisite documents to claim the shares and unclaimed dividend amount(s) before its credit to IEPF Account. Shareholders are requested to forward the requisite documents to Registrar and Share Transfer Agent, to claim the shares and

Notice is hereby given that in absence of receipt of a valid claim by the shareholders, the company would be transferring the said shares to IEPF Account without notifying further

transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends from IEPF, for which details are available at www.iepf.gov.in

For any information/clarification on this matter, you may write to the company a baroda@zenithfibres.com or contact the Company's Registrar and share transfer agent Universal Capital Securities Private Limited.

Company Secretary

जाहीर सूचना

क्रेन सध्या गुजरातमधील पवन ऊर्जा

प्रकल्पात वापरल्या जात आहेत

Notice is hereby given that, Mr. Nagraj आम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येत Notice is nereoy given trat, Mr. Nagraj Thimmaiha Naik the owner along with Mrs. Parvathi Nagraj Naik & Mr. Avinash Nagraj Naik of Flat No 60 1/0 Alica Nagar Bidg, No. 10 CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivil(E), Mumbai 400 101, ided on 19/09. 2018 and his daughter Ms. Ankitha Nagraj Naik has applied for the membership of the society. की, जॉर्ज राव ॲंडिको इंजि. प्रा. लि. (श्री. भाग्येश ए. गौंडलकर, संपदा बी. गौंडलकर व अशोक बी. गौंडलकर) (आमचे अशील) हे **फ्लॅट क्र. २०३**, २ रा मजला, ऑर्किड पूर्व, गाव माजीवाडे, ठाणे (सदर मालमत्ता) We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a proceed of 3 for the process. खरेदी करण्याचा प्रस्ताव करत आहेत.

याद्वारे घोषित करण्यात येते की, दि १४/१२/२००४ (टनन -२/९७८४/२००४) च्या करार अनुसार मे. रौनक डेव्हलोपर्स यांनी सदर मालमत्ता श्री. भाग्येश ए. गौंडलकर, संपदा बी. गौंडलकर व अशोक बी. गौंडलकर

यांना विक्री केली आहे तथापि. अशोक बी. गौंडलकर हे दि २१/0९/२0१८ रोजी मयत झाले त्यांच्या मागे त्यांचे कायदेशीर वारस अर्थात **पिंगाल अशोक गौंडलकर** हे केवळ कायदेशीर वारस आहेत

अधोहस्ताक्षरित वकील याद्वारे सर्व व्यक्तींकडून कोणतेही दावे असल्यास ते मागवीत आहेत तसेच विक्री, अदलाबदल, भेट, गहाण, प्रभार, न्यास, वारसा, ताबा धारणाधिकार, देणगी वा अन्य काही असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या कालावधीच्या आतं सद . गलमनेमधील मयत सभासद यांचे शेअर्स र हितसंबंध, माझे अशील यांचे वरील निर्देशित संबंधातील मालकीहक्क यांकरिता त्यांचे दावे/ आक्षेप यांच्यासह सदर दस्तावेज व अन्य पुरावे यांच्या प्रतसह सदर लेखी स्वरूपात सूचित

करावे ही विनंती. जर वरील विहित कालावधीच्या कोणतेही दावे/ आक्षेप स्विकृत न झाल्यास सदर दावे/ आक्षेप काही असल्यास ते गृहित धरले जाणार नाहीत व/वा अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील.

ठिकाण : ठाणे दिनांक : १२/७/२०२२ लॉ वेरिटास वकील, उच्च न्यायालय पत्ता-कार्यालय क १०६ १ ला मजला दामोदर निवास, टीबीझेड ज्वेलर्सच्या समोर, बी केबिन, ऑफ. गोखले रोड,

ठाणे (प), मुंबई ४०० ६०१.

माननीय महोदय.

riting, with documentary evidence failir

PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 101 PHONE: 28460031

ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR

SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.

LEGAL REMEDIES

PUBLIC NOTICE

If anyone has any objection, interest, claim or rights can inform to the undersigned ich all such claims raised after the expir claims, may proceed ahead and conclude

Sd/- GAYATRI PRADHAN (ADVOCATE 2/15 KANNAMWAR NAGAR VIKUDOL

MRS. SHITAL VIJAY MEDHEKAR is the Owner Of - FLAT NO-398, BUILDING NO-25 OM GANESH CHST NEAR DARSHAN DHAM MANDIR, KANNAMWAR NAGAR-1 VIKHROLI EAST, MUMBAI-400083: My Client Flat Premises

within SEVEN days from the publication in of the said period shall not be entertained the transaction

IAMWAR NAGAR, VIKHROLI EAS II-400083 9167714489 / 93213318

भारतीय स्टेट बँक आरएसीपीसी, बेलापूर नवी मुंबई, सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन State Bank of India कॉम्प्लेक्स, टॉबर क्र.४, ५वा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. दू:.२७५७११४१. ई-मेल: irac.14677@sbi.co.in

विक्री सूचना प्रति: श्री. उमेश गणपत कामत दिनांक: ११.०७.२०२ र-३०३, अविशी अपाटमेंट, प्लॉट क्र.५२, सेक्टर ११, कामोठे-४१०२०९

विक्री सूचना - कर्ज खाते क्र.३९६१२९५७५०३

तुमचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेसह देय रक्कम भरण्यात तुम्ही कसूर केली असल्याने कर्ज रकमे . अंतर्गत खरेदी केलेले नोंदणी क्र.**एमएच–०१–डीपी–**२४०२ धारक वाहन पुर्नताँबा घेतले आहे भामच्या वारंवार स्मरण/सूचना देऊनही तुम्ही देय रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे आणि बँकेद्वारे वाहनाचे पुर्नताब् घेतला असल्याने कर्ज खातेअंतर्गत देय रक्कम वसुलीकरिता वाहनाची विक्री जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर करण्याचे निश्चित केले आहे. सदर सूचनेपासून ७ दिवसांच्या समाप्तीनंतर बँकेला स्विकृत किंमतीकरिता ग्राहीर लिलाव किंवा खासगी व्यवहार किंवा अन्य इतर विक्री प्रकाराने वाहनाची बँकेकडून विक्री केली जाईल. सदर ७ दिवसांत संपूर्ण कर्ज रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क जमा करण्याची तुम्हाला अंतिम संधी देण्यात येत आहे. अन्यथा कर्ज अंतर्गत देय असलेली रक्कम वसुलीसाठी बँकेद्वारा वाहनाची विक्री केली जाईल. जर वाहनाच्या विक्रीतून उपलब्ध झालेली संपुर्ण कर्ज रक्कम अपर्याप्त असल्यास बँकेकडून उर्वरित रक्कम वसुलीकरिता आवश्यक ती कायदेशीर कारवाई

केली जाईल ज्याचे संपुर्ण अधिभार भरण्यास तुमच्यावर दायित्व असेल. आपले विश्वासु, मुख्य व्यवस्थापक/प्राधिकृत अधिकारी

CIN: L40100MH1989PC054580 E-mail: mumbai@zenithfibres.com; URL: www.zenithfibres.com NOTICE

Rules 2016, the Company is required to transfer the shares in respect of which the dividence remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the IEPF Accoun

advance notice in accordance with the requirement of said rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividence amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Please note upon such

For ZENITH FIBRES LIMITED Place: Vadodara (Siddhi Shah)

नरेंद्र आर. सिंग वकील उच्च न्यायालय दकान क्र.६८, पवई प्लाझा हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७६

कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे

नियम ४(१) नुसार) येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायद २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वार

मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग, प्रोडक्शन, वॉशिंग, डाईंग जिनिंग, प्रेसिंग, स्पिनिंग, विव्हिंग, क्रिमिंग, टेक्स्चरायझिंग कार्डिंग, ब्लीचिंग, कॉम्बिंग, डबलिंग, फिनिशिंग कॅलेंडरिंग, साइझिंग, कलरिंग, प्रिंटिंग, मर्सरायझिंग रीटेलचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी वळण, फेकणे भरतकाम, मिश्रण, वर्गीकरण, गार्नेटिंग, स्ट्रेचिंग गळवणे, रेखांकन, कटिंग, सुधारणे, खरेदी, विक्री, पुनर्विक्री, आयात, निर्यात, वाहतूक, साठवण, कापः वस्तु, डेस मटेरियल इत्यादी व्यवसाय निष्पादन करणे नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑप्

असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-६०२, ६व

मजला, राज कैलाश इमारत, प्लॉट क्र.५/बी, व्ही.पी.

 यथे सचना देण्यात येत आहे की. कोणाही व्यक्तीच सदर अर्जोस आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षे लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स

> १) राहुल केडिया ५) प्रियांका केडिया

3. Letter

Date: July 11, 2022

No. : 32/2022-23

NOTICE

Annual Report and Abridged Summary of Annual Report for Schemes of Axis Mutual Fund ("the Fund")

Notice is hereby given that pursuant to SEBI circular dated June 5, 2018 on 'Go Green Initiative in Mutual Funds' read with Regulation 56 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996, the annual report of the schemes of the Fund and an abridged summary thereof for the Financial Year ended March 31, 2022 have been hosted on the website of the Fund (https://www.axismf.com/about-us#financials) and AMFI (https://www.amfiindia.com), respectively.

Investors may accordingly view / download the reports from the website of the Fund.

Investors can also submit a request for an electronic or physical copy of the scheme wise annual report or abridged summary thereof through the following modes/options:

Telephone: Contact us at our Customer Care Centre at 8108622211; or

: Send us an e-mail at customerservice@axismf.com from the registered e-mail id; or

: Submit a written request letter at any of the Official Point of Acceptance ('OPA') of the schemes of the Fund.

Investors can visit our website i.e. www.axismf.com for the updated list of OPA.

Investors are requested to kindly take note of the above.

For Axis Asset Management Company Limited (CIN - U65991MH2009PLC189558) (Investment Manager to Axis Mutual Fund)

Chandresh Kumar Nigam Managing Director & Chief Executive Officer

Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹ 1 Lakh). Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC) Risk Factors: Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the schemes. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India. TEL: (022) 4325-5161, FAX: (022) 4325-5199, EMAIL: customerservice@axismf.com, WEBSITE: www.axismf.com, ADDITIONAL CONTACT NUMBER: 8108622211





Accelya Solutions India Limited

CIN: L74140PN1986PLC041033

Regd. Off: : Accelya Enclave, 685/2B & 2C, 1st Floor, Sharada Arcade, Satara Road, Pune-411037

Tel: +91 20 66083777 Fax: +91 20 24231639 Email: info@accelya.com Website: w3.accelya.com

Notice of Postal Ballot

NOTICE is hereby given, in accordance with Section 110 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('Rules') including any amendment(s) thereof, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ('Listing Regulations'), MCA General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020 and 20/21 dated December 8, 2021, and SEBI circulars SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15 January 2021 (collectively referred to as 'Circulars') for seeking approval of the Members of Accelya Solutions India Limited (the "Company") by way of an Ordinary Resolution for the following Special Business set out hereunder, through Postal Ballot by remote e-voting process.

Sr. No.	Type of Resolution	Particulars
1	Ordinary	Approval for appointment of Mr. Gurudas Shenoy as Director of the Company.
2	Ordinary	Approval for appointment of Mr. Gurudas Shenoy as Managing Director of the Company and approval for payment of remuneration to him.

In terms of the Circulars, the Company has e-mailed the Postal Ballot Notice alongwith Explanatory Statement on Monday, 11th July, 2022, to the Members of the Company holding shares as on 1st July, 2022 ("Cut Off Date"). Voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members as on the Cut Off Date. A person who is not a Member on the Cut Off Date to treat this notice for information purposes only.

In accordance with the Circulars, hard copy of the Postal Ballot Notice alongwith postal ballot forms and pre-paid business reply envelope will not be sent to the Members. The communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only.

The Company has engaged the services of KFin Technologies Limited, for providing e-voting facility to all its Members.

The Notice of Postal Ballot can be downloaded from the Company's website at https://w3.accelya.com/investors/ or from the website of KFin Technologies Limited (KFin), at http://evoting.kfintech.com. The Notice is also displayed on the website of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com), where the shares of the Company are listed.

Process for registration of email address-Postal Ballot:

For receiving copy of postal ballot notice electronically, members who have not yet registered their email addresses are requested to get their email addresses registered with KFin, on a temporary basis, by following the procedure mentioned below:

- a) Visit the link https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/
- b) Select the Company Name i.e., Accelya Solutions India Limited
- c) Select the Holding type from the drop down i.e. NSDL/CDSL/Physical
- d) Enter DP ID Client ID (in case shares are held in electronic form)/Physical Folio No. (in case shares are held in physical form)
- e) If PAN details are not available in the system, the system will prompt to upload a self-attested copy of the PAN card for updating records.
- f) In case of shares held in physical form where PAN details are not available in the records, please enter any one of the Share Certificate No. in respect of the shares held by you.
- g) Enter the email address and mobile number.
- h) System will validate DP ID Client ID/Folio No. and PAN or Share Certificate No., as the case may be, and send OTP at the registered Mobile number as well as email address for validation.
- Enter the OTPs received by SMS and email to complete the validation process. OTPs will be valid for 5 minutes only.
- j) The Notice and e-voting instructions along with the User ID and Password will be sent on the email address updated by the member.
- k) Please note that in case the shares are held in electronic form, the above facility is only for temporary registration of email address for receipt of the Notice and the e-voting instructions along with the User ID and Password. Such members will have to register their email address with their DPs permanently, so that all communications are received by them in electronic form.
- In case of queries, members are requested to write to einward.ris@kfintech.com or call at the toll-free number 1800-309-4001. Those Members who have already registered their email addresses are requested to keep their email address validated with their Depository Participants / KFin to enable servicing of notices/documents/Annual Reports electronically.

If any Member who has registered their email address and not received Postal Ballot notice, User-Id and password for remote e-voting, such Member may write to einward.ris@kfintech.com from their registered email address to receive the same.

Key Details regarding the Postal ballot /E-voting:

Place: Pune

Date: 11 July, 2022

Sr. No.	Particulars	Details
1	Link for e-voting	https://evoting.kfintech.com To understand the process of e-voting, Members are requested to go through notes to Postal Ballot Notice or refer the FAQs at https://evoting.kfintech.com/public/FAQ.aspx
2	Scrutinizer Details	Nilesh A. Pradhan & Co. LLP, Practicing Company Secretaries (FCS No. 5445 CP No. 3659)
3	Cut-off date for eligibility for e-voting	Friday, 1 July, 2022
4	E-voting Period	- Commences from 9.00 a.m. (IST) on Tuesday, 12 July 2022 - Ends at 5.00 p.m. (IST) on Wednesday, 10 August 2022.
5	Last date for publishing results of the e-voting	Results of the voting will be declared by placing the same along with the Scrutinizer's report on the Company's website viz., https://w3.accelya.com/accelyasolutions-annual-general-meeting as well as on the website of KFin viz., https://evoting.kfintech.com and will also be communicated to the stock exchanges on or before Friday, 12 August 2022.
6	In case of any grievances or queries, contact	Email ID: einward.ris@kfintech.com or call at the toll free number 1-800-309-4001 or accelyaindia.investors@accelya.com

For Accelya Solutions India Limited

Ninad Umranikar Company Secretary

Place: Pune

Date: 11th July, 2022

LANCO SOLAR PRIVATE LIMITED -IN LIQUIDATION U74900TG2008PTC060157

E-AUCTION SALE NOTICE

Sale of Assets

The assets of Lanco Solar Private Limited - In Liquidation are being put on sale through e-auction by the Liquidator appointed by Hon'ble National Company Law Tribunal, Hyderabad Bench.

The e-auction will be conducted for 2 blocks which are mentioned below:

Block 1: Land Parcel at Pullanayakanpatti, Dist. Ramnathapuram, Tamil Nadu

Block 2: Investment in Wholly Owned Subsidiary

E-Auction on July 26, 2022, from 3 PM to 4 PM at web portal of: www.eauctions.co.in

Call at +91 88285 76197 or Email at lq.lspl@gmail.com for more information. Detailed Sale notice uploaded on the website www.eauctions.co.in For Lanco Solar Private Limited - In Liquidation

Huzefa Fakhri Sitabkhan, Liquidator IBBI/IPA-001/IP-P00031/2017-18/10115

huzefa.sitabkhan@gmail.com, lq.lspl@gmail.com

Date: July 12, 2022 Place: Mumbai

ANUH PHARMA LTD. CIN: L24230MH1960PLC011586

Registered Office: 3-A Shivsagar Estate, North Wing, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018; Phone: +91 22 66227575; Fax: +91 22 66227600; Email: anuh@sk1932.com; Website: www.anuhpharma.com

INFORMATION REGARDING 62*0 ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 62" Annual General Meeting (AGM) of the Members of ANUH PHARMA LTD. (Company) will be held on Friday, August 05, 2022 at 4.30 PM IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 read with all the applicable circulars on the matter issue by Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business set out in the Notice calling the AGM.

Members may note that, in terms of applicable circulars of MCA and SEBI, the Annual Report of the Company for the financial year 2021-22 along with Notice convening the AGM will be sent only through email to all those members whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participant(s) (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.anuhpharma.com and also on the website of stock exchange viz. www.bseindia.com

Manner of Casting Vote through E-voting:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and the applicable circulars of MCA and SEBI, the Company is providing facility of remote e-voting to its Members through Central Depository Services (India) Limited (CDSL). The instructions for attending the meeting through VC / OAVM and the manner of e-voting including remote e-voting by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not r omail addrage has bon

Members may note that a Final Dividend of Rs. 1.75/- per share has been recommended by the Board of Directors of the Company for the financial year ended March 31, 2022, subject to the approval of the Members at the AGM. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on August 05, 2022 for the purpose of payment of Fina

Manner of registering mandate for receiving Dividend Electronically:

Members holding shares in physical form and who are yet to register / update their Bank Account details for electronic receipt of dividend amount directly into their bank accounts, are requested to get the same registered with the Company's Registrar and Share Transfer Agent. Members holding shares in dematerialised mode are requested to get their Bank Account details registered / updated with their respective DP.

n case of any queries in registering / updating the e-mail address or bank account details such Members may write to investor@bigshareonline.com.

> For Anuh Pharma Limited Bipin Shah

Place: Mumbai Date: July 11, 2022

Vice Chairman (DIN: 00083244)



E-mail: investors.relations@pudumjee.com NOTICE OF THE 8TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

Fax: 020-40773388 Website: www.pudumjee.com

NOTICE is hereby given that the 8th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Saturday, 13th August, 2022 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a Common Venue in compliance with the provisions of Companies Act, 2013 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 read with General Circular Nos. 20/2020 dated 05th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 19/2021 dated 08th December, 2021 and 21/2021 dated 14th December, 2021 and Securities Exchange Board of India ("SEBI") Circulars dated 13th May, 2022 read with circulars dated 15th January, 2021 and 12th May, 2020 (Collectively referred to as "the Circulars") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

In Compliance with aforesaid circulars the Notice of the AGM alongwith the Annual Report 2021-22 will be sent by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Also additionally, the Company will be sending physical copy of Notice of the AGM along with Annual Report 2021-22 by permitted modes to the Members whose e-mail addresses are not registered with the Company/KFin Technologies Limited ("KFintech"), Registrar and Share Transfer Agent of the Company.

Members holdings shares in dematerialized form, are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their relevant depositories through depository participants and the Members holding shares in Physical form, are requested to register/update the KYC details in prescribed Form No.: ISR-1 and other relevant Forms with KFintech at einward.ris@kfintech.com in compliance with SEBI Circular dated 03rd November, 2021. The Members may download prescribed Forms from the Company's website at https://www.pudumjee.com/updation-of-pankyc-nomination-details-by-shareholders-pursuant-to-sebi-circular-dated-03-11 2021/.

The Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2021-22 will also available on the Company's website www.pudumjee.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("Remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Also additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 06th August, 2022 to 13th August, 2022 for determining the entitlement to Dividend that may be declared at the 8th Annual General Meeting.

Members who have updated their bank account details for receiving dividend through electronic means. For Members who have not updated their bank account details, demand drafts will be sent to them in due course of time. To avoid delay in receiving dividend, Members are requested to update their bank details with their Depository Participants (where shares are held in dematerialised mode) and with KFintech (where the shares are registered in physical mode). As per the Income Tax, Act 1961, as amended by the Finance Act, 2020, the dividend

The dividend, if approved, by the Members at the AGM, will be paid electronically to

paid or distributed by a Company after 01st April, 2020 shall be taxable, in the hands of the Shareholders. The Company shall deduct Tax at Source ('TDS') at the time of making payment of the said Dividend at prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereto. The Shareholders are requested to update their PAN with the Company/KFintech (in case of shares held in physical mode) and Depositories (in case of shares held in Demat Mode). The Shareholders are requested to submit/upload the documents in accordance with the applicable provisions of the Income Tax Act, 1961 with KFintech at https://ris.kfintech.com/form15 or by sending hard copy of the said documents at the registered office of the Company through registered post/courier before 04th August, 2022. The detailed documents required for availing the applicable tax rates are provided in the notice of the AGM and on the Company's website at www.pudumjee.com. No communication on the tax determination/deduction shall be entertained after 04th August, 2022.

> For Pudumjee Paper Products Limited Vinay Jadhav **Company Secretary**

SECUR INDUSTRIES LIMITED CIN: U74120UP1989PLC019383

Regd. Off.: 545, Kirtan Wali Gali Choti Bazaria, Near Anmol Studio, Ghaziabad, Uttar Pradesh- 201001

Email: agar.bol.net.in@gmail.com, Contact: 011-23262982/23279434 NOTICE OF 33RD ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

- Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the members of Secur Industries Limited (Company) will be held on Saturday, 6th August, 2022 at 11:00 A.M. IST through video conference (VC)/ other audio video means (OAVM), to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder read with General Circular 2/2022 and 19/2021 dated 05.05.2022 & 08.12.2021 respectively and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").
- Electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the financial year ended March 31, 2022 of the Company shall be sent to all the members, as on the cut-off date i.e, 8th July, 2022, whose email ids are registered with the Company/ RTA/Depository participant(s). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 33rd AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars. The Notice and the Annual Report will also be available and can be downloaded from the website of the Company www.securindustriesltd.in. The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by
- Central Depository Services (India) Limited (CDSL) and the detailed procedure for the same is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences on 3rd August, 2022 (10:00 A.M.) and end on 5th August, 2022 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date/ Record date i.e. 30th July, 2022, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act. Once the Member cast vote on resolution, the Members shall not be allowed to change it subsequently. Members, who are holding shares in physical and their e-mail addresses are not
- registered with the Company, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. In case of any queries/ difficulties in registering the email address, members may write to agar.bol.net.in@gmail.com
 - The members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company may contact RTA, CDSL or the Company and update their email and other details as required in point no. 4 above. Login credentials andlink to participate in remote e-voting & meeting through VC/OAVM shall be shared with such members on their email address so registered.
 - The Register of Members and Share Transfer books of the Company will remain
- closed from 31st July, 2022 to 6th August, 2022 (both days inclusive). The Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-2022 will be sent

to members in accordance with the applicable provisions in due course. For Secur Industries Limited

Place: Ghaziabad, UP

Date: 22.06.2022

Ashutosh Agrawal Managing Director DIN: 00421089

CENTURY EXTRUSIONS LIMITED CIN: L27203WB1988PLC043705

Œ Regd Office: 113, Park Street, 'N' Block, 2nd Floor, Kolkata - 700016 Website: www.centuryextrusions.com E-mail: secretary@centuryextrusions.com

NOTICE OF THE 34TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Thirty-Fourth (34th) Annual General Meeting of the Members of Century Extrusions Limited will be convened on Friday, the 12th day of August, 2022 at 11:00 A.M. Indian Standard Time ("IST") through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020. No. 17/2020, No. 20/2020, No. 02/2021, No. 19/2021, No. 21/2021, and 02/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 08, 2021, December 14, 2021, and May 05, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBÍ/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at the AGM Venue. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 06th day of August, 2022 to 12th day of August, 2022, (both days inclusive).

The Notice of the 34th AGM and the Annual Report of the Company including

the financial statements for the financial year ended 31st March, 2022 ("Annual

- Report") will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent, namely CB Management Services (P) Ltd. ("RTA") or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. Members can join and participate in the 34th AGM of the Company through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility only. The instructions for joining the 34th AGM of the Company and the manner of participation in the remote electronic voting system or casting vote through the e-voting system during the 34th AGM of the Company will be provided in the Notice of the 34th AGM. Members participating through the ("VC/OAVM") facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 34th AGM and the Annual Report of the Company for the financial year ended 31st March, 2022 will also be available on website of the Company, viz, www.centuryextrusions.com and the website of the Stock Exchanges namely National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and, Bombay Stock Exchange Limited (BSE) at www.bseindia.com respectively as well as on the website of the Central Depository Services (India) Limited (CDSL) the agency for providing our remote electronic voting at www.evotingindia.com
- Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/Company's RTA, can get the same registered and obtain notice of the 34th AGM of the Company along with the Annual Report for the financial year ended 31st March, 2022 and/or login details for joining the 34th AGM of the Company through ("VC/OAVM") facility including e-voting, by sending a scanned copy of the following documents by the email to the Company's RTA's email id; rta@cbmsl.com;
- a. A signed request letter mentioning your Name, Folio Number and complete
- Self attested scanned copy of PAN Card;
- Self attested scanned copy of any document (such as Aadhar Card, Driving License, Voter Id Card, Passport) in support of the address of the member as registered with the Company Members holding shares in dematerialized mode are requested to

register/update their email addresses with their respective Depository The afore-mentioned information is being issued for the information and benefit of all the members of the company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

Place: Kolkata

For Century Extrusions Limited Rohit Kumar Company Secretary



CIN: L29120MH1964PLC012955 Regd. Office: Peninsula Business Park, A Tower, 8" Floor, Senapati Bapat Marg. Lower Parel, Mumbai - 400 013. Fax. No.: (022) 6688 0105 E-mail: investor@hindcompo.com Website: www.hindcompo.com

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY (FOR TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Sections 124(5) & (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ('IEPF Rules'), all the shares in respect of which dividend declared has remained unclaimed / unpaid for a period of seven consecutive years or more from the date of transfer to the Unpaid Dividend Account are required to be transferred by the Company in DEMAT account of the Investor Education and Protection Fund

Pursuant to the said IEPF Rules, the necessary intimation has been sent to the concerned shareholders individually also, who have not claimed / encashed dividend for the financial year 2014-15 and all subsequent years declared by the Company and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority. The Company has uploaded the complete details of such shareholders and the shares that are due for transfer to DEMAT Account of the IEPF Authority on its website http://www.hindcompo.com. Shareholders are requested to refer the web-link https://www.hindcompo.com/investor-relations/iepf.htm to verify the details of unclaimed / uncashed dividend and the shares that are liable to be transferred to the IEPF Authority.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to the IEPF Authority as per the IEPF Rules and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in DEMAT Account of the IEPF Authority. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders shall stand cancelled automatically and be deemed non-negotiable.

The concerned shareholders holding shares in the dematerialized form may note that the Company shall inform the depositories by way of corporate action for transfer of such shares in favour of DEMAT account of the IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed / uncashed dividend and the shares transferred to the IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from the IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5 to the Nodal Officer of the Company at its Registered Office or to Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company for verification of their claim after following the procedure as prescribed under the IEPF Rules.

In case, the Company does not receive any valid claim from the concerned shareholders on or before 24th October, 2022, the Company shall with a view to comply with the requirements of the said IEPF Rules, proceed to transfer the liable dividend amount and Equity shares into the DEMAT Account of the IEPF authority as per the procedure stipulated in the IEPF Rules. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed / uncashed dividend amount and equity shares so transferred to the IEPF Authority.

In case you need any further information / clarification please write to or contact our Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Private Limited, Unit-Hindustan Composite Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel. No.: (022) 49186270, e-mail rnt.helpdesk@linkintime.co.in.

Place: Mumbai

Date : 11" July, 2022

For Hindustan Composite Limited

Vikram Soni Company Secretary & Compliance Officer

financialexp.epap.in